

छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर

खाते क्र.

कर्ज मागणी अर्ज

राष्ट्रीयकृत बँकेचे नांव :

प्रति,

मा. व्यवस्थापक/चेअरमन

छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर यांना

शाखा :

बँकखाते क्रमांक :

IFSC कोड :

१) अर्जदार सभासदाचे नाव श्री/श्रीम. _____

२) घरचा पत्ता _____ पो. _____ ता. _____ जिल्हा अहिल्यानगर

३) कार्यालयाचा पत्ता _____ हुद्दा ग्रामपंचायत अधिकारी

४) नोकरीत दाखल तारीख : / / जन्म तारीख / /

५) कर्ज मागणी रक्कम रु. _____ अक्षरी रूपये _____

६) कर्ज मागणीचे कारण _____

७) आधार कार्ड नं. _____ ९) पॅनकार्ड नं. _____

८) या कर्जास खालील जामीनदार देत आहे.

नं.	जामीनदाराचे नांव	पॅनकार्ड/आधार कार्ड नं.	तालुका
१			
२			
३			

मला सोसायटीचे अंमलात असलेले पोटनियम बंधनकारक असून त्याचप्रमाणे वागण्यास कबूल आहे. माझेकडील पूर्वीचे शिल्लक कर्ज थकीत, मासिक वर्गणी व कायम निधी व व्याज वजा जाता हे कर्ज मिळावे. या कर्जाची परतफेड संस्थेच्या त्या त्या वेळी अंमलात असलेल्या पोटनियमाप्रमाणे होणारे व्याज हप्त्याची रक्कमेबरोबर देईन. तरी वरील मागणी प्रमाणे कर्ज मिळावे ही विनंती.

(कर्जदाराची सही) _____

१) मागील कर्ज बाकी रु. _____

२) इतर कपात रु. _____

३) स्टॅम्प ड्युटी रु. _____

४) ठेव कपात रु. _____

५) बँक कमिशन रु. _____

६) एकूण कपात रु. _____

७) चेक क्र. _____ ने अदा रु. _____

एकूण मंजूर कर्ज रु. _____

पावती

सदरची कर्जाची रक्कम रूपये _____

अक्षरी रूपये _____ मला आज दि. / / २०

रोजी मिळाली. यासंबंधी माझी काही तक्रार नाही.

बँक खाते	IFSC Code
बँक नांव	अकाउंट नंबर
बँक शाखा	

कर्ज - रोखा

मी श्री. _____

राहणार _____

असे लिहून देतो की, छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सह. पतसंस्था मर्या. चा सभासद असून रु. _____

सर्वसाधारण कर्ज रक्कम रु. _____ (अक्षरी रु. _____) परतफेडीच्या कराराने

घेऊन भरून पावलो. सदर कर्जावर दर साल दर शेकडा रु. _____ या दराने व्याज देईन. या कर्जाची मुदल व व्याज फेड

दरमहा रु. _____ प्रमाणे दरमहा फेड करीन. सदरचे कर्ज _____

चे कारणासाठीच वापरीन.

मी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याज व मुदलासह संपूर्ण फेड होईपर्यंत माझ्या हल्लीच्या नोकरीचा मी राजीनामा देणार नाही. मी घेतलेल्या कर्जाची रक्कम व्याज मुदलासह सर्व हप्ते फिटेपर्यंत, माझ्या दरमहाच्या वेतनातून वसूल करून घेऊन सदर संस्थेकडे पाठविण्याचा अधिकार मी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब व त्याचप्रमाणे माझे वेतन देण्याचा अधिकारी ते ज्यांना देतील त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना व त्याच प्रमाणे माझे वेतन देण्याचा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना देत आहे. संस्थेचे हल्ली अंमलात असलेले व पुढेही अंमलात येणारे नियम, पोटनियम, जनरल सभेचे मॅनेजिंग कमेटीचे निर्णय हे सर्व माझ्यावर बंधनकारक असल्याचे त्याप्रमाणे हा करारनामा माझ्यावर व माझ्या वारसावर कर्जाची व्याज मुदलासह संपूर्ण फेड होई पर्यंत बंधनकारक असल्याचे कबूल करतो.

तारीख / / २०

साक्षीदाराचे नाव व सही

कर्जदाराचे नाव व सही

प्रतिज्ञापत्र नमुना के (नियम ४५ (१) पहा)

मी एकापेक्षा अधिक पतपेढीचा सदस्य आहे / नाही. असल्यास त्या पतपेढीचा सभासदत्वाचा राजीनामा देणे आवश्यक आहे. सदर महाराष्ट्र सरकारी संस्था नियम १९६१ च्या ४५ अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे मी या द्वारे जाहीर करतो की मी केवळ छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर या संस्थेकडून कर्ज घेईल असे प्रतिज्ञापत्र लिहून देतो.

कर्जदाराची सही _____

जामीनदाराचा करारनामा

आम्ही १) श्री. _____ हुद्दा _____ घरचा पत्ता _____

२) श्री. _____ हुद्दा _____ घरचा पत्ता _____

३) श्री. _____ हुद्दा _____ घरचा पत्ता _____

खाली सही करणार जामीनदार लिहून देतो की, वर निर्दिष्ट केलेला ऋणको श्री. _____

यांनी वर निर्दिष्ट केलेल्या संस्थेकडून वरील प्रमाणे घेतलेले सर्वसाधारण कर्ज रुपये _____ अक्षरी रुपये

_____ यास जामीन रहात असून सदर कर्जाची व्याज मुदलासह कराराप्रमाणे संपूर्ण फेड वरील व सोबत जोडलेल्या स्टॅम्प पेपरवर करारनामा प्रमाणे फेड करण्याचे कबूल करत आहोत. या जबाबदारीतून आम्ही पुर्णपणे मुक्त होईपर्यंत आम्ही आमच्या सध्याच्या नोकरीचा राजीनामा देणार नाही. ऋणकोकडील कर्जाचे हप्ते थकल्यास व्याज मुदलासह रक्कम माझ्या पगारातून वसूल करून घेऊन सदर संस्थेकडे पाठविण्याचा अधिकार मी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना व त्याचप्रमाणे माझे वेतन मला देण्याचा अधिकार ते ज्यांना देतील त्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना व त्याच प्रमाणे माझे वेतन मला देण्याचा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना देत आहे. संस्थेचे हल्ली अंमलात असलेले व पुढेही अंमलात येणारे नियम, पोटनियम, जनरल व मॅनेजिंग कमेटीचे निर्णय हे सर्व आमच्यावर बंधनकारक असल्याचे आम्ही कबूल करतो. तसेच संस्थेने केलेली कोणतीही कोर्ट किंवा कायदेशीर कारवाई आमच्या विरुद्ध झाल्यास त्याचे संपूर्ण खर्चास व होणाऱ्या परिणामांस आम्ही जबाबदार आहोत. तारीख / /

जामिनदाराचे नाव सही

१) श्री/श्रीम. _____ सही

२) श्री/श्रीम. _____ सही

३) श्री/श्रीम. _____ सही

वचन चिठ्ठी

खाते नं.

रु.

दिनांक / / २०

आम्ही खाली सहा करणार छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर यांस -

आम्ही संस्थेकडून संस्थेच्या पोटनियमानुसार कर्जाऊ घेतलेली रक्कम रु. ()
अक्षरी रूपये द.सा.द.शे. % प्रमाणे
आम्हांकडे ज्यावेळी मागणी केली जाईल त्यावेळी व त्या ठिकाणी व्याजासह परत देण्याचे सर्व मिळून आणि व्यक्तिशः वचन देतो. भरणा पोहचला त्याबद्दल तक्रार नाही.

१) कर्जदार सभासदाचे नांव श्री./श्रीम. सही

येथे रेव्हेन्यु
स्टॅम्प तिकिट
लावणे

येथे रेव्हेन्यु
स्टॅम्प तिकिट
लावणे

२) जामिनदार सभासदाचे नांव श्री./श्रीम. सही

३) जामिनदार सभासदाचे नांव श्री./श्रीम. सही

४) जामिनदार सभासदाचे नांव श्री./श्रीम. सही

येथे रेव्हेन्यु
स्टॅम्प तिकिट
लावणे

येथे रेव्हेन्यु
स्टॅम्प तिकिट
लावणे

छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर

* कर्जदार सभासदाचा पगार संबंधीचा दाखला *

(पगार बिल करणाऱ्या अधिकारी यांना भरावयाचा दाखला)
पगाराची ऑनलाईन स्लीप जोडणे बंधनकारक आहे.

दाखला देण्यात येतो की, श्री/श्रीमती

हुद्दा

या पदावर

या कार्यालयात

वर्षापासून काम करीत

असून त्यांना दरमहाच्या वेतनातून सर्व वजावट करून २५% वेतन आदा होत आहे म्हणून माहे

२० चा

पगारचा दाखला कर्ज काढणे कामी अदा करण्यात आलेला आहे. (मागील लगतच्या महिन्याचा)

मुळ पगार रु. :

कपात

महागाई भत्ता रु. :

प्रा. फंड/DCPS :

घरभाडे भत्ता रु. :

गटविमा :

वाहन भत्ता रु. :

व्यवसाय कर :

धुलाई भत्ता रु. :

आर.डी. /NPCS :

इतर :

विमा हप्ता :

जि. प. सोसायटी :

इतर सोसायटी :

अन्य कपात :

एकूण पगार रु. :

एकूण कपात रु. :

(निव्वळ एकूण पगार रु.)

सदर दाखला छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर या संस्थेकडून कर्ज काढणे कामी देण्यात आला आहे.

दिनांक :

दाखला देणाऱ्या अधिकाऱ्याची

ठिकाण :

सही व शिक्का

कर्ज फेडीचा करारनामा

करारनामा लिहून घेणार : चेअरमन, छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सह. पतसंस्था मर्या., अहिल्यानगर

करारनामा लिहून देणार : १) मुळ कर्जदार सभासदाचे नांव : _____

रा. _____ हुद्दा : ग्रामपंचायत अधिकारी

२) जामीनदार नं. १ श्री/श्रीम. : _____

रा. _____ हुद्दा : ग्रामपंचायत अधिकारी

३) जामीनदार नं. २ श्री/श्रीम. : _____

रा. _____ हुद्दा : ग्रामपंचायत अधिकारी

४) जामीनदार नं. ३ श्री/श्रीम. : _____

रा. _____ हुद्दा : ग्रामपंचायत अधिकारी

आम्ही कारणे करारनामा लिहून देतो की, आज छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी सहकारी पतसंस्था मर्यादित, अहिल्यानगर यांजकडून रक्कम रु. _____ अक्षरी रुपये _____

मुळ कर्जदार यांनी कर्जाऊ घेतले असून ही कर्जाऊ रक्कम परत फेड करण्यासाठी सदरहू सोसायटीशी आता आम्ही असा करार करतो की हे कर्ज दरमहा रु. _____ या मासिक हप्त्यांदीने मुळे कर्जदार संस्थेच्या पोटनियमानुसार उतरवून दिलेल्या दरमहाचे समान मासिक हप्त्यांनी परत करतील. सदर कर्जास द.सा.द.शे. _____ टक्के दराने व्याज देण्याचे कबुल करीत आहे. त्याचप्रमाणे या पुढे संचालक मंडळ वेळोवेळी जे व्याजाचे दर उतरवतील त्याप्रमाणे व्याज देण्यास तयार आहे. तसेच मुदतीत कर्ज फेड न केल्यास कर्जदार व जामिनदार यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत कबुल करीत आहे, मिळालेले कर्ज मी अर्जात नमूद केलेल्या कामीच वापरीन आणि मी जाहिर करतो की, मी दुसऱ्या कोणत्याही संस्थेकडून कर्ज घेतलेले नाही.

हे कर्ज मी माझे दरमहाचे पगारातून सोसायटीने मागणी नुसार व्याज, मुद्दल व इतर वसुलीसह परत फेड करण्याचे कबूल करतो व सोसायटीचे पोटनियमाप्रमाणे सर्व प्रकारे वागण्यास आम्ही बांधील आहोत.

या करारनाम्याद्वारे मी असे लिहून देतो / देते की, आपले संस्थेकडून वर नमुद केलेप्रमाणे कर्ज घेतले असून जामीनदार म्हणून ज्यांची कर्जाची जबाबदारी पत्करील त्या जबाबदारीतून निर्माण होणारी रक्कम आणि माझी स्वतःची कर्ज रक्कम तसेच आपले सोसायटीचे नियमाप्रमाणे वेळोवेळी जी रक्कम शेअर्स कर्जाचे किंवा अन्य स्वरूपात भरावी लागेल. अशी कोणतेही रक्कम माझे दरमहाचे पगारातून आपण परस्पर मला पगार देणारे अधिकाऱ्याकडे मागणी पत्र पाठवून कपात करावे. त्या बदल मी कोणतीही तक्रार करणार अगर सांगणार नाही. संबंधीत अधिकारी यांनी माझे पगारातून त्या प्रमाणे रक्कम कपात करावी. ही कपात जो पर्यंत रक्कम पूर्णपणे वसूल झाली नाही असे कळत नाही तो पर्यंत चालू राहिल. वसुलीमध्ये दिरंगाई झाल्यास किंवा ३ हप्ते थकल्यास कलम ४९ अन्वये मा. व्यवस्थापक यांना पूर्व सुचना न देता आपल्या जामिनदाराच्या दरमहाच्या पगारातून रु. १००००/- वसुली करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, त्यास माझी काही हरकत नाही. सभासदांनी १ वर्षात ३१ मार्च पर्यंत जेवढे हप्ते कपात करून दिलेले नाही तेवढी वर्गणी व व्याजाची रक्कम कायम निधी नावे टाकून वसूल केले जाईल. शासनाच्या सेवेतून निवृत्त होतेवेळी जर माझ्याकडे संस्थेची येणे रक्कम असेल ती सर्व रक्कम मला मिळणाऱ्या रकमामधून प्रा. फंड, ग्रॅज्युईटी व रजा रोखीकरण अगर मला देय असणाऱ्या इतर कोणत्याही रकमा संस्थेने परस्पर वसूल करून घेणेबाबत माझी पूर्ण संमती आहे. माझे विरुद्ध संस्थेने कायदेशीर कारवाई केल्यास होणारा खर्च, कोर्ट फी, वकील फी, नोटीस खर्च व इतर झालेला खर्चास आम्ही जबाबदार आहोत. माझ्या कर्जाची रक्कम फेडण्यास कसूर झाला तर माझ्याकडे असणाऱ्या स्थावर मालमत्तेचा लिलावा करून रक्कम वसूल करावी. सदरचा खर्च आम्हास मान्य असून तो आम्ही देण्यास बांधील राहू, सदरचा करारनामा मी / आम्ही राजी खुशीने, अक्कल हुशारीने आपणास लिहून दिला असून सदर करारनाम्यावर आम्ही स्वतः सही केली आहे. सदरचा करारनामा आमचेवर व आमचे पश्चात आमचे वारसावर बंधनकारक राहिल व करारनामा लिहून दिला. वरील सर्व मजकुर आम्ही तिघांनी तो वाचून समजूनच खाली सहा केल्या आहेत.

कर्जदार व जामीनदारांच्या सहा :

१) मुळ कर्जदार सभासदाचे नांव : _____ सही

२) जामीनदार नं. १ श्री/श्रीम. _____ सही

३) जामीनदार नं. २ श्री/श्रीम. _____ सही

४) जामीनदार नं. ३ श्री/श्रीम. _____ सही

साक्षीदारांच्या सहा :

१) साक्षीदार नाव : श्री/श्रीम. _____ सही

२) साक्षीदार नाव : श्री/श्रीम. _____ सही